

Comptt.

S. E.

T.

IN

T.

१०४

३००

२४/१९९८

## उपाययोजना -

महाराष्ट्र शासन,

पाटबंधारे विभाग,

शासन परिपक्व क्रमांक : विपआ ४९०/४४६/(४९/२०)/लाष्टेवि(कामे)

मैशलय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १२ नोव्हेंबर, १९९८.

क्रांती (१)

जलसेतु आ

नदीवायापनी

टीपां मध्ये आ

परिवारीतील सुभग

गुरुर अंतर्गत

परिवा

५/११८

क्रांती

२०१९९८  
२४/१९९८

**पूर्व पिठीका :-** कालव्यावरील दगडी बांधकामाची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे. दगडी बांधकामासाठी लहान, आखुड आकाराचे दगड वापरणे तसेच सुव्हके दगडाचा (PIN HEADERS) अभाव असणे, या सदोष दगडी बांधकामामुळे बांधकाम टासलल्याने व्यवस्थापनात अडचण निर्माण होऊन सिंचन स्थगित करावे लागते. जलसेतुच्या स्तंभ टोपीवर योज्य ते बेअरींग न वापरल्यामुळे दगडी बांधकामास तडे जाऊन स्तंभ कोसळण्याची शक्यता असते. वरील कारणामुळे पाराशरी जलसेतु दुर्घटना घडली आहे.

अशा सदोष बांधकामांना होणारा धोका टाळण्यासाठी बांधकामे विहित गुणवत्तेची व दर्जाची बांधली जाणे आवश्यक आहे. याबाबत शासनाने खेळोवेळी मार्गदर्शक तत्वे निर्णमित करून देखिल क्षेत्रीय अधिका-यांनी गांभीयाने त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामतः बांधकामामध्ये दोष राहिले आहेत. पालखेड डाव्या कालव्यावरील पाराशरी नदीवरील जलसेतुसं तडे जाऊन दुर्घटना घडली.

निष्कृष्ट दर्जाची बांधकामे होण्यास जबाबदार असलेल्या अधिका-यांवर खेळीच कार्यवाही व्हावी. याउद्देश्याने शासनाने एक समिती नियुक्त केली. या समितीकडे पाराशरी नदीवरील जलसेतु दुर्घटनेची स्थिती ज्ञात करून विपत्तीची प्राथमिक कारणमिमासा अहवालामकरित्या वरपांगी शोधण्याचे काम सूर्योदय केले होते.

**परीपक्व :**

कालव्यावरील पुलाची बांधकाम पूर्व व बांधकामोत्तर अवस्थेत घ्यावधाची काळजी त्यावरील उपाययोजना समितीने सूचिकल्या असून त्याची फटाक्षोने व काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.



०३.११.१८

.... 2 /

[ कृ.मा.प. १ ]

- १) प्रस्तंभा च्या स्तरीय व अस्तरीय दगडी बांधकासाच्या संधमोडीमधील वापरण्यात आलेले लहान दगड तसेच बांधकामासाठी ताँकिकदृष्ट्या आवश्यक सुळके दगडांचा अभाव यामुळे प्रस्तंभाचे दगडी बांधकाम निकृष्ट दजाई होते. त्यासाठी योग्य तथा गुणवत्तेचे व आकाराचे दगड बांधकामासाठी वापरावे.
- २) प्रस्तंभ टोपीवर बेअरींग नसल्यास स्तंभा च्या दगडी बांधकामावर असमान दाब घेतो. त्यासाठी योग्य ते बेअरींग वापरणे गरजेचे आहे.
- ३) प्रकल्पाच्चा बांधकामाच्या जवळपास जेथे रस्ता वाहतूक आहे त्या ठिकाणी जड वाहनाची लाल वाहतूक असा प्रकारच्या बांधकामावर ताँकिकदृष्ट्या वळविणे योग्य नसल्यामुळे ती टाळण्यासाठी व बांधकामाच्या संरक्षणासाठी कडक उपायांचीजना करावी.
- ४) पूर्ण झालेल्या बांधकामाचे दस्तऐवज कायम स्निस्पी जपून ठेवणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम तिंधन व्यवस्थापनाकडे सोपविताना बांधकामाच्या पूर्णत्वाच्या दस्तऐवज व्यवस्थीतरित्या सिचन व्यवस्थापन संषट्नेकडे हस्तांतरीत करावा.
- ५) शासनाने दि. २०/९/१७ रोजी नर्गमित केलेल्या परिप्रकातील "ब" कलमानुसार प्रस्तंभाचे बांधकाम कॉक्रीटमध्ये करणे योग्य राहील. वरील सूचनाचि कटाक्षाने पालन केल्यास भविष्यातील दुर्घटना टाक्ता येतील व उपरोक्त घटनाची पुनरावृत्ती होणार नाही.
- महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नव्हाने,

१८८/१८९  
(एका निम. सुर्यवर्षी)

शासनाचे उप सचिव.

स्वीय सहाय्यक, सचिव(लाक्षेत्री), पाटबंधारे विभाग,  
स्वीय सहाय्यक, मुख्य अभियंता(पा) व सह सचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई.  
स्वीय सहाय्यक, मुख्य प्रशासक (प्र.) व सह सचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई.  
स्वीय सहाय्यक, उप सचिव लाक्षेत्र-१/उप सचिव (मोप्र-१)/  
उप सचिव (मोप्र-२), पाटबंधारे विभाग,  
सर्व मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग व लाक्षेत्री/  
सर्व अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाक्षेत्री.  
सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग,  
अवर सचिव (लाक्षेत्री/मोप्र-१/मोप्र-२/मोप्र(प्र)/पाटबंधारे विभाग).  
कायमसिने ला (आस्था.)/ला (मु.मा.)/मोप्र-१/मोप्र-२/मोप्र-(प्र)/म.प्र. पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई.

लाक्षेत्री(कामे) संग्रहार्थी. असुरी

१] र.कु.भानश्वारकुर डिविडी - २.९.७०  
३००५५५

४) हे. म. चांदकड्हर (ब.अ.८) - १८  
५) हे. म. चांदकड्हर (ब.अ.८) - १८

५) दे. दि. जोशी - १८

५) नि. म. चंद्राने - १८

५) श. म. जोशी - १८

२) द. यो. गिले - १८

३) अ. श. चित्राजी - १८